

कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांच्या  
कायम प्रवास भत्त्यात प्रति माह रु.१५००/-अशी  
सुधारणा करणेबाबत

महाराष्ट्र शासन  
विधि व न्याय विभाग,  
शासन निर्णय क्रमांक -कौटुंबिक-११२२/प्र.क्र.५०/का.९  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक : २४ जून, २०२४

- संदर्भ -१) विधि व न्याय विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण२०१६/७४९/प्र.क्र.२१४/कार्या-६,  
दि. १८.०८.२०२१.  
२) विधि व न्याय विभाग, शासन निर्णय क्र. कौटुंबिक-११२२/प्र.क्र.५०/का.९,  
दि.२८एप्रिल,२०२३

### प्रस्तावना-

लघुवाद न्यायालय, मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांच्या कायम प्रवास भत्त्यात प्रति माह रु. २००/- ऐवजी रु. १५००/- अशी संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांच्या कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात रु. २००/- (दोनशे रुपये फक्त) ऐवजी रु.१५००/- (एक हजार पाचशे रुपये फक्त) अशी सुधारणा करण्याबाबत शासनास विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांना प्रति माह अनुज्ञेय असलेल्या रु. २००/- (दोनशे रुपये फक्त) इतक्या कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात रु.१५००/- (एक हजार पाचशे रुपये फक्त) अशी सुधारणा करणेबाबत शासन निर्णय दि.२८.०४.२०२३ रोजी काढण्यात आला होता. परंतु संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णय हा लघुवाद न्यायालय, मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांना ज्याप्रमाणे दि.१ सप्टेंबर,२०२१ पासून लागू केला आहे त्याप्रमाणे कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांनाही दि. १ सप्टेंबर,२०२१ पासून लागू करावा अशी विनंती शासनास करण्यात आली आहे. उपरोक्त सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:

राज्यातील कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचा-यांना प्रति माह रुपये १५००/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) इतका कायमस्वरूपी प्रवास भत्ता दि. ०१ मे, २०२३ पासून लागू करण्यास दि.२८ एप्रिल,२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती . तथापि सदर लाभ हा दि. १ सप्टेंबर २०२१ पासून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे व सदर कालावधीतील थकबाकी अनुज्ञेय राहिल.

२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.०६/सेवा-५, दि.०९.०१.२०२४ व अनौपचारिक संदर्भ क्र.८९/व्यय-५, दि.२५.०१.२०२४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०६२४१७५३१२८४१२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( आशिष अ. अयाचित )

विधि सल्लागार-नि-सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :-

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.
- ५) प्रबंधक (निरीक्षण-१), उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- ६) प्रबंधक, उच्च न्यायालय, नागपूर/औरंगाबाद खंडपीठ.
- ७) सर्व प्रमुख न्यायाधीश/न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालये.
- ८) महालेखापाल-एक (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा) महाराष्ट्र, मुंबई.
- ९) महालेखापाल-दोन (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा) महाराष्ट्र, नागपूर.
- १०) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ११) अधिदान व लेखा अधिकारी मुंबई.
- १२) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- १३) सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- १४) सर्व संबंधित लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
- १५) वित्त विभाग (व्यय-५, सेवा-५), मंत्रालय, मुंबई.
- १६) विधि व न्याय विभाग, कार्यासन-२३, २४ व २५.
- १७) निवडनस्ती/कार्यासन-९ .